STEPHANOTIS FINANCE LIMITED

(FORMERLY: VORA CONSTRUCTIONS LTD)

3, Ground Floor, Durga Chambers, Veena Industrial Estate, Off Veera Desai Road, Andheri (W) Mumbai – 400 053
Email ID: voraconstructions@ymail.com CIN: L45200MH1985PLC036089
Website: www.voraconstructions.com

7th September, 2020

To,Department of Corporate Services **BSE Ltd.,**Phiroze Ieejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001

Ref.:- Stephanotis Finance Limited (BSE Script Code: 512215)

Sub.:- Submission of Newspaper cutting pertaining to publication of Standalone Un-

audited Financial Results for the Quarter ended on 30th June, 2020.

Dear Sir/Madam,

In Compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copy of Newspapers Advertisement of meeting of the Board of Directors of the Company scheduled to be held on Friday, 4th September, 2020, published in the newspapers namely "The Free Press Journal" (English) edition dated 7th September, 2020 and 'Navsakti' (Marathi newspaper) edition dated 7th September 2020.

Please find enclosed below copies of Newspaper articles as published in both the above mentioned newspapers & Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours Faithfully

For STEPHANOTIS FINANCE LIMITED

S/d

Rashmi Raturi

Company Secretary & Compliance Officer

Mob. No.: 9820884310

Encl: As above

ठिकाण: मुंबई

ऑक्सस बॅक लिमिटेड

(सीआयएन : एल६५११०जीजे१९९३पीएलसी०२०७६९) कॉर्पोरेट कार्यालय, स्ट्रक्चर्ड ॲसेटस् ग्रुप"ॲक्सिस हाऊस", सी-२, वा मजला, वाडिया इंटरनॅशनल सेंटर, पांड्रंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०२५. दुः + ९१ २२ २४२५५७२८, मोबाः ९७६९७९८७८९, www.axisbank.com नोंदणीकृत कार्यालयः त्रिशुल, ३रा मजला, सामर्थेश्वर मंदिर समोर, लॉ गार्डन जवळ, एलसब्रिज अहमदाबाद - ३८० ००६

विक्री/ई-लिलावाकरीता जाहीर सूचना

सेक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) रुल्स, २००२च्या नियम ८(६) सहवाचता जोडपत्र IV-ए नुसार सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ऑक्ट, २००२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) व

नियम ९ च्या परंतुकान्वये स्थावर मत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार/ गहाणदार/ मालक म्हणजेच कल्पेश शाह आणि तृप्ती शाह आणि तसेच ॲक्सिस बँक लि. म्हणजेच तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकतीचे मालक यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकतीचा (कल्पेश शाह आणि तृप्ती शाह यांच्या नावे) प्रत्यक्ष कब्जा ॲक्सिस बँक लि., म्हणजेच तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती **मुख्य** कर्जदार ओनस एन्टरप्रायझेस प्रा. लि. आणि कल्पेश शाह आणि तृप्ती शाह (हमीदार/गहाणदार) यांचेकड्न तारण धनकोला थकीत २६/११/२०१८ रोजीस रु. १३.१९.७५.२९४/- (रुपये तेरा करोड एकोणीस लाख पंच्याहत्तर हजार दोनशे चौऱ्याण्णव मात्र) सह प्रदानाच्या तारखेपर्यंत संपार्श्विक दराने त्यावरील पुढील व्याज, अनुषंगिक खर्च, इतर प्रभार, परिव्यय इ. च्या वसुलीसाठी **ऑक्टोबर १३, २०२० रोजी** 'जे जेथे आहे', 'जे आहे जसे आहे', 'जे काही आहे तेथे आहे' आणि 'कोणत्याही आधाराशिवाय' तत्त्वाने विकण्यात येईल. मिळकतीचे वर्णन, राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम खालीलप्रमाणे;

मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत (रु. यात)	इसारा अनामत रक्कम (इअर) रु.
संच ।: फ्लॅट क्र. १५०१, १५वा मजला, मोराजकासा ग्रॅनेड इमारत, प्लॉट क्र. ५७, ग्यान विकास रोड, सेक्टर १७, कोपरखैराने, नवी मुंबई, ठाणेसह ३, स्टिल्ट कार पार्किंग	२,४७,००,०००/-	२४,७०,०००/-
संच ॥: फ्लॅट क्र. ३०४, ३रा मजला, जी विंग, प्लॉट क्र ए-२०, ए-२१, ए-२६, ए-३७, ओम साई कृपा सीएचएस, सेक्टर १९-ए, कोपरखैराने, नवी मुंबई	४२,००,०००/-	٧,२०,०००/-
संच III: फ्लॅट क्र. बी-००३, तळ मजला, बी विंग, साई दर्शन सीएचएस लि. प्लॉट क्र. ए-३४ आणि ३५, सेक्टर १९, कोपर खैराने, नवी मुंबई, ठाणे	₹0,00,000/-	₹,००,०००/-
संच Ⅳ: ऑफिस क्र. ४११, ४था मजला, गोरिथाम प्रिमायसेस सीएचएसएल प्लॉट क्र. १४बी, सेक्टर १९, वाशी, नवी मुंबई, ठाणे	१७,००,०००/-	१,७०,०००/-
संच V: ऑफिस क्र. ५२८, ५वा मजला, गोरिथाम प्रिमायसेस सीएचएसएल प्लॉट क्र. १४बी, सेक्टर १९, वाशी, नवी मुंबई, ठाणे	३२,००,०००/-	३,२०,०००/-
संच VI: ऑफिस क्र. ६३४, ६वा मजला, गोरिथाम प्रिमायसेस सीएचएसएल प्लॉट क्र. १४बी, सेक्टर १९, वाशी, नवी मुंबई, ठाणे	३२,००,०००/-	३,२०,०००/-
संच VII: ऑफिस क्र. ६३३, ६वा मजला, गोरिथाम प्रिमायसेस सीएचएसएल प्लॉट क्र. १४बी, सेक्टर १९, वाशी, नवी मुंबई, ठाणे	३१,००,०००/-	३,१०,०००/-
संच VIII: ऑफिस क्र. ८२१, ६वा मजला, गोरिथाम प्रिमायसेस सीएचएसएल प्लॉट क्र. १४बी, सेक्टर १९, वाशी, नवी मुंबई, ठाणे	१७,००,०००/-	१,७०,०००/-

थकीत मेंटनेन्स रु. ४१,८६९/-

संच क्र.। मधील फ्लॅट हा श्री. कल्पेश शाह यांनी घेतलेल्या गृहकर्ज करीता एक्सिस बँकेकडे गहाण आहे. ०३/०९/२०२० रोजीसची गृह कर्जाची थकबाकी रु. ९५,८२,९६४/ - आहे.

सदर कर्जदार/हमीदार/गहाणदार यांचे लक्ष तारण मत्तांच्या विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात विधिनियमाच्या कलम १३च्या पोटकलम (८) च्या तरतुदींकडे वेधण्यात येते. कर्जदार/हमीदार/ गहाणदार यांना सदर सूचना ही सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २०२० अन्वये ३०

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तींकरिता कृपया दिलेली लिंक https:www.axisbank.com/auctionnotice आणि/किंवा https://axisbank.auctiontiger.net येथे दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा.

प्राधिकृत अधिकारी दिनांक : सप्टेंबर ७, २०२० ॲक्सिस बँक लि. मोबाईल क्र. ९७६९७९८७८९

TIME! TIME TECHNOPLAST LTD.

टाईम टेक्नोप्लास्ट लिमिटेड

सीआयएन: एल२७२०३डीडी१९८९पीएलसी००३२४० नों. कार्यालय: १०१. १ला मजला. सेंटर पॉईंट, सोमनाथ दमण रोड, सोमनाथ, दाभेल.

नानी दमण, दमण (यु.टी.)-३९६२१० कॉर्पो. कार्यालय: ५५, कॉर्पोरेट ॲव्हेन्यु, साकी विकार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६२ द्. क्र. ९१-२२-७१११ ९९९९, फॅक्स : ९१-२२-२८५७५६७२

वेबसाइट : www.timetechnoplast.com, ई-मेल : investors@timetechnoplast.com

३०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-व्होटींग ची माहिती आणि बुक क्लोजर

याद्वारे सचना देण्यांत येते की. कंपनीची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२० रोजी दु. ३.०० वा. व्हिडिओ कॉन्फरसिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएस'') मार्फत सदर एजीएमच्या निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी

सदर सुरु असलेली कोव्हीड-१९ रोगाची साथ लक्षात घेऊन, निगम व्यवहार मंत्रालयाने (एप्रिल, २०२० दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १३ एप्रिल, २०२० दिनांकित क्र. १७/२०२० आणि ५ मे, २०२० दिनांकित क्र. २०/२०२० (एकत्रित उल्लेख ''एमसीए सर्क्युलर्स'') आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेल्या दिनांक १२, मे, २०२०च्या सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ (''सेबी सर्क्यूलर'') ज्याद्वारे एका सामायिक ठिकाणी आमधारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी किंवा ओएव्हीएम मार्फत एजीएम आयोजित करण्याची परवानगी दिली. कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या तरत्दी, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ (''सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स''), एमसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलर च्या अनुपालनात कंपनीची आगामी ३०वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएस मार्फत येईल. अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या पूर्ततेसाठी व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर असलेल्या सभासदांना मोजले जाईल.

ज्याचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस कडे नोंदवले आहेत. त्या सभासदांना रिमोट ई-व्होटींगच्या निर्देशांसहीत आ.व. २०१९-२०२० साठीच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना ई-मेल केली आहे. शुक्रवार, ०४ सप्टेंबर, २०२० रोजी सभासदांना आ.व. २०१९-२०२० साठीच्या वार्षिक अहवालासह सूचनेची इलेक्ट्रॉनिक पध्दतीने पाठवणी पूर्ण केली आहे. तीच कंपनीची वेबसाईट www.timetechnoplast.com, वर स्टॉक एक्सचेंजसच्या वेबसाईटस म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या www.nseindia.com वर देखील उपलब्ध आहे.

एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलरच्या अनुषंगाने, ह्या वर्षी कोणत्याही भागधारकांना वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती पाठवल्या जाणार नसल्याने खालील पध्दतीने, वार्षिक अहवाल/लॉगीन क्रेडेन्शिअल्स च्या इलेक्ट्रॉनिक प्रती प्राप्त करण्याच्या दृष्टीने कंपनी/रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट कडे त्यांचे ई-मेल ॲड्रेस अद्ययावत करण्याचा सल्ला भागधारकांना देण्यांत येतो.

ı		
	प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणारे भागधारक	जे प्रत्यक्ष स्वरूपांत शेअर्स धारण करतात आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल अॅड्रेसेस कंपनीकडे नोंदवलेले/अद्ययावत केलेले नाहीत अशा भागधारकांनी कृपया ह्या संदर्भातील सहाय्यासाठी कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट-मे. लिंक इनटाईम अॅड्रेस नोंदवावेत/अद्ययावत करावेत. लिंक : https://linkintime.co.in /Email Reg/email_register.html वापरून व त्यानंतर सांगितलेली नोंदणी प्रक्रिया अनुसरुन आरटीएकडे त्यांचे ई-मेल आयडीज तात्पुरते नोंदवण्यासाठीची सुविधा सुध्दा कंपनीने पुरवलेली आहे.
	डिमटेरिअलाईज्ड स्वरूपांत शेअर्स धारण करणारे भागधारक	ज्यांनी डिमटेरिअलाईज्ड स्वरूपांत शेअर्स धारण केले आहेत आणि त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस अद्ययावत केलेले नाहीत त्या भागधारकांनी कपया त्यांचे ई-मेल ॲडेसेस त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस कडे

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲड डिस्क्लोजर्स रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४२ ला अनुसरुन कंपनीच्या एजीएम साठी आणि ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लाभांशाच्या प्रदानाच्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके बुधवार, २३ सप्टेंबर, २०२० पासून मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०पर्यंत (दोन्ही दिवस

नोंदवावेत/अद्ययावत करावेत

धरून) बंद राहतील. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान:

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरत्दी सह वाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१५ चा नियम २० आणि सिक्युरिटीज ॲड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४, इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया ने जारी केलेल्या जनरल मिटींग्ज वरील सेक्रेटरीयल स्टॅडर्ड-२ (एसएस-२) नुसार कंपनी सभासदांना https://instavote.linkintime.co.in वर लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ने पुरवलेल्या ई-व्होटींग सेवे मार्फत कामकाज करता येईल असे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून एजीएम मध्ये संमत करणे प्रस्तावित असलेल्या ठरावांवर मत देण्याचे त्यांचे अधिकार वापरण्याची सुविधा सभासदांना पुरवत आहे. (''रिमोट ई-व्होटींग''), कंपनी व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत घेण्यात यावयाच्या एजीएम मध्ये ई-व्होटींग सुविधा (''ई-व्होटींग'') देखील पुरवत आहे आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटींग ने त्यांचे मत दिले नसेल अशा भागधारकांना ई-व्होटींग मार्फत एजीएम मध्ये त्यांचे मताधिकार वापरणे शक्य होईल. रिमोट ई-व्होटींगची सुविधासाठी चा तपशिलवार निर्देश एजीएमच्या सुचनेत दिले आहेत. जी सभासदांना पाठवली आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतृदी आणि रूल्स नुसारचे तपशिल खालीलप्रमाणे :

- १. रिमोट ई-व्होटींग साठी कट-ऑफ डेट आहे मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२० २. रिमोट ई-व्होटींग सुरु होण्याची तारीख आणि वेळ : शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२० रोजी स. ०९.००
- ३. रिमोट ई-व्होटींग संपण्याची तारीख आणि वेळ सोमवार, २८ सप्टेंबर, २०२० रोजी सं. ५.०० वा. पर्यंत त्यानंतर ई-व्होटींग निष्क्रिय केलं जाईल आणि सभासदांना सदर तारीख आणि वेळेनंतर मत देण्याची अनुमती नसेल.
- फक्त कट-ऑफ डेट रोजीस सभादांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीज ठेवत असलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत ज्यांचे नाव नोंदवलेले असेल ती व्यक्तीच रिमोट ई-व्होटींग ची सुविधा वापरण्यास किंवा एजीमएमध्ये ई-व्होटींग साठी हक्कदार असेल.
- कोणत्याही व्यक्तीने सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीची सभासद झाली असेल व २२ सप्टेंबर, २०२० ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असले ती enotices@linkintime.co.in वर एक विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू
- ६. ज्या भागधारकांनी एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिले असले ते सुध्दा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राह शकतात परंतु ते पुन्हा त्यांचे मत देण्यास हक्कदार नसतील. भागधारकांनी एकदा का ठरावावर मत दिले की त्यानंतर ते बदलण्याची अनुमती त्यांना रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम मध्ये व्होटींग ची प्रक्रियया सुरळीत आणि पारदर्शक पणे
- पारपाडण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून संचालक मंडळाने मे अरुन दाश असोसिएटसचे सोल प्रोप्रायटर श्री अरुन दाश, व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी (सभासदान क्र. एफ ९७६५) यांची नेमणूक ८. एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या ठरावांवरील मतदानाचा निकाल एजीएम नंतर जाहीर केला जाईल.
- तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवालासह घोषित झालेले निकाल कंपनीची वेबसाईट www.timetechnoplast.com वर आणि एजीएम संपल्यानंतर ४८ तासात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाई https://instavote.linkintime.co.in वर प्रदर्शित केले जातील आणि ते निकाल स्टॉक एक्स्चेंजेसना देखील कळवले जातील ९. ई-व्होटींग च्या संबंधातील कोणत्याही चौकशीच्या बाबतीत, सभासद/ लाभार्थी मालक, हेल्प
- सेक्शन अंतर्गत वेबसाई https://instavote.linkintime.co.in वर उपलब्ध फ्रिकेंटली आस्कट क्वेश्चन्स (''एफएक्युज'') आणि ई-व्होटींग मॅन्युअल पाह् शकतात किंवा cnotices@linkintime.co.in वर एक ई-मेल पाठवू शकतात किंवा +९१(०२२)४९१८२५०५/४९१८६००० वर एक ई-मेल पाठवू शकतात.
- १०.ज्या भागधारकांना एजीएम मध्ये त्यांचे मत मांडायचे असेल किंवा प्रश्न विचारायचा असेल त्यांनी शनिवार. १९ सप्टेंबर, २०२० पासून ब्धवार, २३ सप्टेंबर, २०२० investors@timetechnoplast.com पर्यंत येथे त्यांचे नाव, डिमॅट खाते क्रमांक/फोलिओ क्रमांक ई-मेल आयडी, मोबाईल क्र. नमूद करुन त्यांची विनंती पाठवून एक वक्ता म्हणून स्वत:ची नोंदणी करावी. टाईम टेक्नोप्लास्ट लिमिटेड साठी

मनोज कुमार मेवारा ठिकाण : मुंबई दिनांक : ०४ सप्टेंबर, २०२० सि. व्हीपी-फायनान्स ॲड कंपनी सेक्रेटरी

जाहीर सूचना FIRSTOBJECT TECHNOLOGIES LIMITED तमाम जनतेला याद्वारे या सचना देऊन कळविण्यात येते

की. आमचे अशील यांनी सौ. सरोज जगदिश माथकर

आणि श्री. जगदिश विनायक माथकर यांच्या

मालकीचा याखालील परिशिष्टामध्ये अधिकस्वरूपात

वर्णन केलेला रहिवासी परिसर (यानंतर एकत्रितरित्या

परिसर असा उल्लेख) खरेदी करण्याचे मान्य केले

कोणत्याही व्यक्तीला वरीलनम्द परिसर किंवा त्यावरील

कोणत्याही भागावर किंवा विरोधात कोणताही दावा

जसे की, विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, बक्षीस

विश्वस्त, निर्वाह, ताबा, कळवहिवाट, वारसाहक्क,

भाडेपडा. लिव्ह ॲण्ड लायसन्स. धारणाधिकार किंव

अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे लिखित पूरक

कागदपत्रासह निम्नस्वाक्षरीकारांना खालील नमूद

पत्त्यावर या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४

(चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे,

कसूर केल्यास, तेथे कोणतेही तसे दावे नसल्याचे

मानण्यात येईल आणि/किंवा दावे जर असल्यास ते

ह्यात नसल्याचे/त्यागित/परित्यागित मानण्यात येतील

शहाजी राजे मार्ग, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०००५७

येथील के-पूर्व वॉर्ड, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या

हद्दीमधील जिमन धारक सी.टी.एस. क्र. २८२ गाव

विलेपार्ले, मुंबई उपनगर जिल्हा येथे स्थित आणि

वसलेल्या रजत धवलगिरी को-ऑपरेटिव्ह को-

ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड अशा ज्ञात

बिल्डिंगीच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅट क्र. बी-

६०२, मोजमापित ७३५ चौ.फूट चटई क्षेत्र च्यासह

रजत धवलगिरी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी

जोड्न इतर हक्क आणि लाभ.

दिनांक ०७ सप्टेंबर, २०२०

आणि आमचे अशील व्यवहार पूर्ण करतील.

CIN: L72200MH2000PLC239534

Regd. Office: 302, The Bureau Chambers, Above State Bank of India, Chembur, Mumbai - 400071, Maharashtra, India Tel.: 022-25272510/ 25276077, Telfax: 022- 25276077 Email: info@firstobjectindia.com, Website: www.firstobjectindia.com

NOTICE PURSUANT TO SECTION 108 OF THE COMPANIES ACT, 2013

Notice is hereby given to the members of the Company pursuant to Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as under-

- 1. The voting in respect of the business to be transacted at the annual General Meeting of the members of the Company to be held on 29th September, 2020 as required under Rule 20 of the aforesaid Rules, will be carried out electronically. The Company has made arrangements with Central Depository Services (India) Limited to facilitate e-voting.
- Date of Completion of dispatch of notice of Annual General Meeting 31 st August, 2020.
- Date and Time of commencement of voting through electronic means –
- 26 th September, 2020 9.00 a.m. I.S.T Date and Time of end of voting through electronic means – 28th
- September, 2020 5.00 p.m. I.S.T. 5. Members may please note that voting would not be allowed beyond the
- aforesaid date and time.

वकील आणि सॉलिसिटर्स Place: Mumbai पत्ताः २०२-२०३. २रा मजला Date: 5th September, 2020 मारूती मेन्शन, १७, रघुनाथ दादाजी स्ट्रिट, फोर्ट, मुंबई ४०० ००१.

For and on behalf of Board of Directors Sd/-

Dr. Vivek Hebbar Chairman, Board of Directors

STEPHANOTIS FINANCE LIMITED

(Formerly known as VORA Constructions Ltd)" CIN: L45200MH1985PLC036089

Regd Off: 3, Ground Floor, Durga Chembers, Veena Industrial Estate, Off Veera Desai Road, Andheri (West) Mumbai Mumbai City MH 400053.

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

Sr.		- 8	Quarter Ended	Twelve Months Ended		
No.		30-Jun-20	31-Mar-20	30-Jun-19	31-Mar-20	31-Mar-19
NO.	CONTINUING OPERATION	(Unaudited)	Refer Note 5 (Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited) (Restated)
1	Total Revenue from Operation	18.17	14.63	84.25	184.62	362.94
2	Profit/(Loss) before Exceptional Items and Tax	(0.21)	(105.68)	67.02	16.17	125.26
3	Profit/(Loss) before Tax (after Exceptional Items) Profit/(Loss) after Exceptional Items and Tax	(0.21)	(105.68)	67.02	16.17	125.26
5	Total Comprehensive Income for the period (after tax)	(13.13)	(67.55)	45.74	5.15	61.03
6	Paid -up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	644.94	644.94	644.94	644.94	644.94
7	Earning per Equity Share			100000000	ST-856576	55.07523
	(1) Basic	(0.00)	(1.39)	0.88	0.19	1.40
	(2) Diluted	(0.00)	(1.39)	0.88	0.19	1.40

Notes:

The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the websites of the Stock Exchange(s) and Company's website. By Order of the Board

For Stephanotis Finance Limited

Sureshbabu Malge

Mananging Director

DIN: 01481222

PLACE: MUMBAI DATE: 4th September 2020

जाहीर सूचना – मिळकतीची लिलाव नि विक्री

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि नियम ९ (१) अन्वये स्थावर मत्तांची विक्री

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे डॉईश बँक एजी, इंडिया, फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीच्या कायद्यांतर्गत स्थापित आणि अस्तित्वात असलेली एक बँकिंग कंपनी जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे टाऊनुसानलेज १२, डी - ६०३२५, फ्रॅंकफर्ट, जर्मनी आणि **२२२, कोडॅक हाऊस,** तळमजला, डॉ.डी.एन रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१ (''डॉईश बँक एजी'') येथील भारतातील त्यांच्या शाखा कार्यालयामार्फत कार्यरत असलेले प्राधिकृत अधिकारी **आहेत**.

बँकेने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲड एन्फार्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ **(''ऑक्ट''**) च्या कलम १३ (२) अन्वये मागणी सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत त्यावरील व्याज आणि **०२ मार्च, २०१९** रोजीस **रु**. ७,४०,५५,१६३.१३ (रुपये सात कोटी चाळीस लाख पंच्यावन्न हजार एकशे त्रेसष्ट आणि पैसे तेरा मात्र) ची थकबाकी रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदार म्हणजेच मे. सेंट्स ॲण्ड वॉरिअर्स होल्डिंग्ज एलएलपी., मे. सेंट्स ॲण्ड वॉरिअर्स कम्युमिकेशन्स प्रायव्हेट **लिमिटेड** कार्यालय क्र. ७०१ आणि ७०२, ७ वा मला, शाह ट्रेड सेंटर इमारत, राणी सती मार्ग, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ, मालाड़ पूर्व, मुंबई ४०००९७**, श्री. पुष्पींदर साधु सिंग,** फ्लॅट क्र. १५०५ आणि १५०६, विस्परिंग पालम्स एक्सक्लुझिव, आकुर्ली रोड, सेंट्रीयम मॉल जवळ, लोखंडवाला, कांदिवली पूर्व, मुंबई ४००१०१ **(''कर्जदार'')** यांना बोलाविण्यासाठी **०८ मार्च, २०१९** रोजी मागणी सूचना जारी

थकबाकी रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरले आणि म्हणून बँकेने सिक्युरिटी इंटरेस्ट रुल्स २००२ च्या नियम ८ आणि ९ सहवाचता ॲक्टच्या कलम १३ (४) अन्वये बँकेला प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून सदर थकबाकी रकमेची वसुली करण्याकरिता मिळकत म्हणजेच कार्यालय क्र. ७०१ आणि ७०२, ७ वा मला, शाह ट्रेड सेंटर इमारत, राणी सती मार्ग, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ, मालाड़ पूर्व, मुंबई ४०००९७ (''गहाण मिळकत'') चा कब्जा घेतला.

आता सर्वसामान्य जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, मिळकत खाली वर्णन केलेल्या अटी व शर्ती आणि प्रक्रियेनुसार मोहोरबंद पाकिटातून बोली मागवून २५ सप्टेंबर, २०२० रोजी दु. ४.०० वा. डॉईश बँक एजी, डॉईश बँक एजी, निर्लॉन नॉलेज पार्क, ब्लॉक - १, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, गोरेगांव पूर्व, मुंबई - ४०००६३ ''जे आहे जेथे आहे'' तत्त्वाने आणि ''जे आहे जसे आहे'' तत्त्वाने विकण्यात येईल.

मिळकतीचा पत्ता

कार्यालय क्र. ७०१ आणि ७०२, ७ वा मला, शाह ट्रेड सेंटर इमारत, राणी सती मार्ग, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ, मालाड़ पूर्व, मुंबई

ı	४०००९७		
	मिळकतीचे तपशिलवार वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत रक्कम
	कमर्शिअल मिळकत सह ३५२० चौ. फू. चटई अंदाजे सह ४ कार पार्किंग क्षेत्र	रु. ६,९६,००,०००/-	रु. ६९,३०,०००/-

मिळकतीच्या संबंधातील तपशील बँकेच्या सर्वोत्तम माहिती आणि समजुतीप्रमाणे वर्णन केले आहेत, तथापि सदर तपशिलांमधील कोणत्याही त्रुटी, गैरविधाने किंवा उणिवांसाठी ती जबाबदार नसेल. म्हणून निविदाकार/प्रस्तावकर्ते/संभाव्य बोलीदार/खरेदीदार यांनी त्यांच्या स्वत:च्या हितासाठी निविदा सादर करण्यापूर्वी मिळकतीच्या संबंधातील त्यांची स्वत:ची खात्री करून घ्यावी. बँकेच्या सर्वोत्तम समज्तीप्रमाणे मिळकतीवर कोणतेही भार नाहीत आणि योग्य कायदेशीर प्रक्रिया वापरून मिळकतीची विक्री करण्याचा अधिकार बँकेला

जाहीर लिलावाच्या अटी आणि शर्ती :

मिळकतीचे निरीक्षण **१२ सप्टेंबर, २०२०** रोजी स. ११.०० ते सं. ४.०० दरम्यान करता येईल.

- २. २५ सप्टेंबर, २०२० रोजी किंवा पूर्वी दु. २.०० पर्यंत डॉईश बँक एजी, निर्लॉन नॉलेज पार्क, ब्लॉक १, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, गोरेगांव पूर्व, मुंबई - ४०००६३ येथे डॉईश बँक एजी च्या कार्यालयात पोहोचतील अशा बेताने ''मे. डॉईश बँक इअर'' च्या नावातीत इसारा अनामत रकमेसाठी (''इअर'') रु. ६९,३०,०००/- (रुपये एकोणसत्तर लाख तीस हजार मात्र) च्या डिमांड ड्राफ्ट/ पे ऑर्डर सहित निम्नस्वाक्षरीकारांच्या कार्यालयात एका मोहोरबंद पाकिटातून बोली सादर कराव्यात
- िरितसर न भरलेले किंवा इ.अ.र. सोबत नसलेले किंवा येथे विहित केलेल्या तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव वैध प्रस्ताव म्हणून ग्राह्म धरले/विचारांत घेतले जाणार नाहीत आणि त्यानुसार फेटाळले जातील. इअरवर कोणतेही व्याज देय नसेल.
- बोली प्रपत्रासहित प्रस्तावित बोलीदारांनी (पासपोर्ट, इलेक्शन कमिशन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायन्सस इ.) सारखे
- त्याच्या/तिच्या ओळखीचे पुरावे, वास्तव्याचे पुरावे आणि आयकर विभागाने जारी केलेल्या पॅन कार्डची प्रत जोडावी. मिळकत राखीव किंमतीखाली विकली जाणार नाही.
- िवक्रीच्या तारखेस, रितसर प्राप्त झालेल्या सर्व बोली उघडल्या जातील आणि राखीव किंमतीच्यावर असल्यास, सर्वोच्च बोलीदारांची बोली बँकेकडून स्वीकारली जाईल. तथापि, लिलावाच्या ठिकाणी व्यक्तिश: हजर असलेल्या बोलीदारांना सर्वोच्च बोलीदारांनी देऊ केलेल्या किंमतीपेक्षा किमान रु. १०,०००/ - (दहा हजार मात्र) जास्त रक्कम देऊ केल्यास त्यांची बोली किंमत पुढे वाढविण्याचा अधिकार असेल आणि अशा त्याहून जास्तीची बोली स्वीकारण्याचा अधिकार बँकेला असेल. बँकेने विक्री संमत केल्यानंतर, खरेदीदारांना विक्री किंमतीच्या २५% (पंचवीस टक्के) निम्नस्वाक्षरीकारांकडे तात्काळ इसारा अनामत रक्कम समायोजित करून भरावी लागेल.
- त्यांना योग्य आणि वाजवी वाटतील अशा अटी व शर्तीच्या अधीन त्यांच्या स्वेच्छेने बँक मुदतवाढीच्या विनंतीस मान्यता देऊ शकते. खरेदीची उर्वरित किंमत रक्कम खरेदीदारांनी मिळकतीच्या विक्रीच्या मंज्री नंतर पंधराव्या दिवशी किंवा त्यापूर्वी किंवा पक्षकारांनी लेखी स्वरूपांत कबूल केलेल्या वाढीव मुदतीत बँकेला प्रदान करायची आहे. निर्धारित कालावधीत संपूर्ण मोबदला रकमेचे प्रदान करण्यांत कसूर केल्यास बँक इ.अ.र आणि/किंवा खरेदीदारांनी केलेले अन्य कोणतेही प्रदान जप्त करण्यास आणि मिळकतीचा पुनर्लिलाव करण्यास मुक्त असेल. कसूरवार खरेदीदारांना मिळकतीवरील किंवा त्यानंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यापैकी
- कोणत्याही हिश्श्यावरील अधिकार उरणार नाहीत. ८. खरेदीदारांनी सर्व प्रदान ''डॉईश बँक इअर''च्या नावातील डिमांड डाफ्ट/पे ऑडरच्या माध्यमातून केले पाहिजे.
- ९. संपूर्ण विक्री किंमत मिळाल्यावर, बँक खरेदीदार/त्यांचे नामनिर्देशिती यांच्या नावे एक विक्री प्रमाणपत्र जारी करेल आणि खरेदीदारांना मिळकतीचा कब्जा सुपूर्द करेल.
- १०. बँकेकडून विक्रीची निश्चिती झाल्याच्या तारखेपासून आग किंवा चोरी किंवा अन्य अपघात यामुळे नुकसान किंवा हानी यासारख्या मिळकतीशी संबंधित सर्व जोखिमींच्या सर्व बाबतीत मिळकत खरेदीदारांकडे निहित असेल. कोणत्याही कारणाने खरेदीदारांना विक्री
- रद्द करता येणार नाही. ११. इअर प्रती जमा केलेले डिमांड डाफ्ट/पे ऑर्डर अयशस्वी बोलीदारांना परत केले जातील.
- १२. मिळकतीच्या संबंधातील मुद्रांक शुल्क, नोंदणी आकार, हस्तांतरण आकार आणि अन्य कोणतेही आकार यासाठीचा सर्व खर्च खरेदीदारांनी करावयाचा आहे. मिळकतीच्या संबंधातील पालिका कर, मेन्टेनन्स/सोसायटी चार्जेस, वीज आणि पाणी कर, उपकर किंवा अन्य कोणतीही थकबाकी यासारखी सर्व देणी यशस्वी खरेदीदारांनी प्रदान करावी लागतील.
- १३. कोणतीही किंवा सर्व प्रस्ताव किंवा सर्वोच्च प्रस्ताव स्वीकारण्यास बँक बांधील नसेल आणि कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली फेटाळण्याचा तिचा अधिकार बँक राखून ठेवत आहे.
- १४. बोलीदारांना स्वत: किंवा त्यांचे रितसर प्राधिकृत प्रतिनिधी यांच्याशिवाय अन्य कोणत्याही व्यक्तीला विक्री प्रक्रियेत सहभागी होण्याची अनुमती
- १५. जर बँकेने केलेला सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्चासह एकत्रित संपूर्ण थकबाकी हि ॲक्टच्या कलम १३(८) अन्वये मिळकतीच्या विक्रीसाठी निश्चित केलेल्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळी वरील नावाच्या कर्जदारांनी भरणा केली तर मिळकत विकली जाणार नाही आणि संभाव्य बोलीदारांकडून प्राप्त झालेल्या सर्व बोली बँकेविरूद्ध कोणत्याही दायित्व/दाव्या शिवाय त्यांना परत केल्या जातील. सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स,२००२च्या नियम ८ (६) आणि नियम ९(१) अन्वये कर्जदारांना ही एक सूचना देखील आहे.

दिनांक: ०७.०९.२०२० ठिकाण : मुंबई संपर्क क्रमांक : ०२२ ७१८० ३१६७/३७२७/३०७७/३४७९

डी व्ही सातेलकर प्राधिकृत अधिकारी – डॉईश बँक एजी

ত্ৰভা State Bank of India

शाखा-एसएआरबी ठाणे (११६९७): - १ ला मजला, केरोम, प्लॉट क्र. ११२, सर्कल रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे प-४०० ६०४ ईमेल आयडी: sbi.11697@sbi.co.in, लॅण्डलाईन क्र. (कार्यालय):- ०२२-२५८०६८६१

स्थावर मिळकतीच्या विक्रोकोरता विक्री सचना

सिक्योरटायझेशन अंड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असंटस् अंड एन्फोर्समेट आफ सिक्योरटी इंटरस्ट अक्ट, २००२ अन्वये बककडे प्रभारित स्थावर आणि जंगम मत्तेची विक्री.

निम्नस्वाक्षरीकारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये खालील मिळकतींचा कब्जा घेतलेला आहे. तमाम जनतेला कळविण्यात येते की, बँकेच्या थकबाकीच्या वसुलीकरिता खालील नमुद बाबीतील प्रभारित मिळकतींचा ई-लिलाव (सरफैसी ॲक्ट, २००२ अन्वये) "जे आहे जेथे आहे तत्त्वाने", जे आहे जसे आहे तत्त्वाने" आणि "जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने" आणि याखाली विनिर्दिष्ट अटी आणि शर्तींवर करण्यात येणार आहे.

कर्जदारा(रां)चे नाव	हमीदारा(रां)चे नाव	जिच्या वसुलीसाठी मिळकतींची विक्री करण्यात येणार आहे ती थकबाकीत रक्कम
१) मिस लेडी दुकान क्र. ७, सीटीएस क्र. ७५३, आनंद धन, जोशी अली, झवेरी बाजार, पनवेल ४१०२०६	श्री. अतुल प्रेमजीभाई पटेल आणि श्री. भाविक दिलिप पटेल	ह. ७७,८०,४२३.००/ – रुपये सत्त्याहत्तर लाख ऐंशी हजार चारशे तेवीस मात्र च्यासह ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये या सूचनेच्या अटीमधील वरील दिलेले पूढील व्याज आणि अनुषंगिक खर्च, रक्कम इ. मागणी सूचना तारीख: १६.०९.२०१६
मिळकत क. १: श्री. अतल प्रेमजीभाई पटेल उ	भाणि श्री. भाविक दिलिप पटेल यांच्या नावा	वरील दकान क्र. ७. तळमजला, आनंद धन को-ऑप. हौसिंग

सोसायटी लि. अशी ज्ञात बिल्डिंग, शहर सर्व्हे क्र. ७५३ येथे स्थित, जोशी अली, झवेरी बाजार, पनवेल, जि. रायगड ४१०२०६, क्षेत्र ३२४ चौ. फूट (बिल्टअप) समाविष्टित बालकनी. कब्जाचा प्रकार: प्रत्यक्ष

ई-लिलावाची तारीख: २२.१०.२०२० **वेळ:** स. १०.०० ते ११.०० पर्यंत, प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह. राखीव किंमत (रू.): रु. ४८,६०,०००.००

इसारा अनामत रक्कम (इअर) – राखीव किंमतीच्या १०% म्हणजेच रु. ४,८६,०००.०० बोली वाढण्याची रक्कम: रु. १००००.००

सहभागी होण्यासाठी विनंती पत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ: २०.१०.२०२० रोजी किंवा पूर्वी सायं. ५.०० पर्यंत.

मिळकतीच्या निरीक्षणाची तारीख आणि वेळ: १५.१०.२०२० वेळ: स. ११.०० ते द्. १.००

इच्छक खरेदीदारांनी/बोलीदारांनी इ.अ.र.ची रक्कम एकतर एनईएफटीमार्फत **खाते क्र**. ३१०४९५७५१५५, **सीएम एसबीआय एसएआरसी ठाणे** स्टेट बँक ऑफ इंडिया खाते (युनिटचे नाव), आयएफएससी कोडः एसबीआयएन०००१०५३ किंवा राष्ट्रीयकृत किंवा शेड्युल्ड बँकेवर काढलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया खाते (युनिटचे नाव), एसएआरबी ठाणे, ११६९७ (शाखेचे नाव) च्या नावातील डिमांड डाफ्टद्वारा जमा करणे

विक्रीच्या अटी आणि शर्तींकरिता, कृपया स्टेट बँकऑफ इंडियाने पुरविलेल्या तारण धनको ची बेबसाईट https://www.sbi.co.in आणि बँकने मंजुर

श्री. आर.एन. अकुलवार, प्राधिकृत अधिकारी, मोबाईल क्र. ९०४९९९०८२२ आणि चौकशी करीता श्री. राजश्री एम. भगत मोबाईल क्र.

८८७९६१६००९ प्राधिकृत अधिकारी

CIN: L99999MH1938PLC002869, E-mail: cs@ggdandekar.com, Website: www.ggdandekar.com, Ph.: +91(07103)295109

NOTICE OF 81st ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE DATES Notice is hereby given that 81st Annual General Meeting (AGM) of G. G. Dandekar Machine Works Limited ('the Company') will be held on Monday, the 28th day of September 2020 at 11.30 a.m. (IST) through Video Conferencing ('VC') or Other Audio-Visual Means ('OAVM') facility, in compliance of provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and Rules thereof read with the General Circular No. 14/2020 dated 8th April 2020; the General Circular No. 17/2020 dated 13th April 2020 and the General Circular No. 20/2020 dated 5th May 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter referred as "Circulars") and the SEBI (Listing Obligations and

NOTICE is further given that, pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, Rules thereof and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, including the amendments thereunder, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, 22nd September 2020 to Monday, 28th

In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular, the Notice of AGM along with the Statement annexed to the Notice pursuant to section 102 of the Companies Act, 2013 and Rules thereof including amendments thereunder and the Annual Report of the Company for the financial year 2019-20 have been sent to the Members only electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / the Depository Participants (DPs) / the Register and Share Transfer Agent (R & T Agent), as the case may be. The aforesaid documents are also available on the website of the Company viz. www.ggdandekar.com, on the websites of Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration voting system from a place other than the venue of the meeting ('remote e-voting') or by e-voting at the AGM. The Company has engaged National Securities Depository Limited (NSDL) to provide remote e-voting facility. The details of remote e-voting are as under:-Date of completion of sending Notice of AGM along with Annual Report: 06th September, 2020.

 The voting through remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. on 27th September 2020. Any person, who acquires shares of the Company and become Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. Monday, 21st September 2020, may obtain User-Id and Password by sending a request at evoting@nsdl.co.in or pune@linkintime.co.in or cs@ggdandekar.com. If a person is already registered with NSDL for Remote e-voting, then existing User-Id and Password can be used for casting vote. If you forgot your password, you can reset your password by using 'Forgot User details/Password' option available on www.evoting.nsdl.com. A member can also use the OTP (One Time

5. The members attending the AGM through VC/OAVM facility, who have not casted their vote by Remote e-voting shall be able to exercise their right at the AGM through e-voting.

A member may participate in the AGM even after exercising his right to vote through Remote e-voting but shall not be allowed to vote A person whose name is recorded in the Register of Members or Register of the Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date i.e. Monday, 21st September 2020 shall be entitled to avail the facility of either remote e-voting or e-voting at the

The procedure of electronic voting and attending the AGM through VC/OAVM is available in the Notice of AGM.

R&TAgent/DP is available in the Notice of AGM. 10.In case of any queries, you may refer Frequently Asked Questions (FAQs) for Members who need assistance before or during the AGM and e-voting user manual for Members available on the website www.evoting.nsdl.comunder the 'Downloads Section' or Members may contact NSDL on toll free number 1800-222-990 or Ms. Sarita Mote, Assistant Manager, NSDL, Trade World, A Wing,

or saritam@nsdl.co.in or at telephone no. (022) 24994545, who will address the grievances related to electronic voting. The Members

By the Order of the Board of Directors For G. G. Dandekar Machine Works Limited

can also write to the Company Secretary at ir@ggdandekar.com.

रेलिगेयर फिनवेस्ट लिमिटेड RELIGARE SME नोंदणीकृत कार्यालय पहिला मजला, पी-१४, ४५/९०, पी ब्लॉक, कनगट प्लेस, न्यु दिल्ली - ११०००१

कॉर्पोरेट कार्यालय ५ वा मजला, सॅल्कॉन रासविलास, साकेत डिस्ट्रिक्ट सेंटर, नवी दिल्ली-१९० ०९७. मे. रेलिगेयर फिनवेस्ट लिमिटेड (ह्यापुढे उल्लेख 'स्रक्षित धनको') कडे गहाण ठेवलेल्या स्थावर मिळकतींचा सिक्य्रिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफैसी ॲक्ट) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८(६) व ९ अन्वये लिलाव विक्री आयोजित करण्यासाठी याद्वारे सूचना देण्यात येत आहे. ज्याअर्थी, सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या दिनांक २८/०८/२०१६ च्या सूचनेच्या तारखेपासून ६०

ज्याअर्थी, सुरक्षित धनकोंनी त्यांच्यात विहित असलेल्या अधिकारांच्या अनुषंगाने त्यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(१) च्या तरतुर्दीन्वये आणि सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) त्याअंतर्गत प्राप्त असलेल्या

कलम १३ (४) च्या तरतुदी अन्वये असा कब्जा घेण्याच्या संदर्भातील सूचना ही सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२च्या नियम ८(२) अन्वये दिनांक दि. ०४/०७/२०१७ रोजी फ्री प्रेस जर्नल व नवशक्ती (इंग्रजी व मराठी) आवृत्तीमध्ये प्रकाशित करण्यात आली होती. ज्याअर्थी, त्यानंतरही कर्जदारांनी सुरक्षित धनकोंना उपरोक्त कर्ज रकमेची परतफेड करण्यात कसूर केली म्हणून, सुरक्षित धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खालील अटी आणि शर्तींवर इच्छक खरेदीदारांकडून खालील मिळकतीसाठी मोहोरबंद पाकिटातून बोली मागवून नि लिलावाच्या

कर्जदारांचे नाव आणि पत्ता : (१) मेस्ट्रोस मेडीलीन सिस्टम (२) श्री. कृष्ण कुमार मेनन

तारण कर्ज (रक्कम रु. त.) : एकूण थकबाकी: २१,७५,२०,७५६.५२/- (रुपये एकवीस करोड पंच्याहत्तर लाख वीस हजार सातशे छप्पन्न आणि

मिळकतीचे वर्णन राखीव किंमत डअर नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आणि गाव महापे, तालुका जिल्हा ठाणे च्या हद्दीत ट्रान्स क्रीक रु. १९.५५ करोड रु. १,९६,००,०००/− इंडस्टियल क्षेत्र, एमआयडीसी वर मिलेनियम बिझनेस पार्कच्या प्लॉट धारक सेक्टर-२, वर बांधलेले (रुपये एकोणीस (रुपये एक करोड कमर्शिअल मिळकत धारक इमारत इमारत क्र. २ समाविष्ट तळ मजला अधिक ३ वरचे मजले तिचे करोड पंचावन्न लाख शहयाण्णव लाख मात्र) बिल्टअप क्षेत्र ५९५४८ चौ. फू. म्हणजेच ५५३४ चौ. मीटर्स मजल्यानुसार क्षेत्र तळ (१४८८७ चौ. फू.), १ला मजला (१४८८७ चौ. फू.), २ रा मजला (१४८८७ चौ. फू.) आणि ३रा मजला तळ (१४८८७

ए) बोली सादर करण्याची अंतिम तारीख : दि. २३.०९.२०२० स. १०.३० वा. शाखा कार्यालय :– रेलिगेयर फिनवेस्ट लिमिटेड, ४ था मजला, मिस्री भवन, दिनशॉ वच्छा रोड, के. सी. कॉलेजजवळ, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०, येथे.

बी) बोली/लिलावाची उघडण्याची तारीख आणि वेळ :- दि. २३.०९.२०२० रोजीस स. ११.०० वा वरील पत्त्यावर.

१) वरील मिळकतीचे संपूर्ण वर्णन प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहे. १७/०९/२०२० पूर्वी प्राधिकृत अधिकाऱ्यांशी तारीख आणि वेळ

ठरविल्यानंतर मिळकती/दस्तावेजांचे निरीक्षण करता येईल. २) इच्छुक बोलीदारांनी त्यांच्या बोली प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे २३/०९/२०२० **रोजी स. १०.३० वा.** पूर्वी मुंबई येथे देय **रेलिगेयर फिनवेस्ट लिमिटेड**च्या नावे काढलेल्या डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपातील इ.अ.र. सहित **''स्रक्षित धनकोंच्या ''** उपरोक्त कार्यालयीन पत्त्यावर ''मालमत्तेच्या

आपापसात बोली लावण्यासाठी सहभागी होण्याकरिता प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या स्वेच्छेने संधी दिली जाईल.

४) यशस्वी बोलीदारांना बोली रकमेची २५% रक्कम (इअर धरून) त्याच दिवशी मुंबई येथे देय "रेलिगेयर फिनवेस्ट लिमिटेड" च्या नावातील डीडी/चेक द्वारे भरावी लागेल आणि उर्वरित रक्कम यशस्वी बोलीदारांना सुरक्षित धनकोंनी विक्री निश्चित केल्या तारखेपासून १५ दिवसांत भरावी लागेल. इच्छुक बोलीदारांनी प्रदान केलेली इ.अ.र. तसेच विक्री किंमतीवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. जर यशस्वी बोलीदारांनी विक्रीच्या अटी पाळण्यात कसर केली किंवा अन्य कोणतीही कसर केली तर "सरक्षित धनको"कड़न इअर किंवा २५% विक्री किंमत, जे असेल, ते जप्त

५) यशस्वी बोलीदारांना 'विक्री प्रमाणपत्र' नोंदणीसाठी वैधानिक थकबाकी/कर/बोली इ. महानगर पालिकेची किंवा अन्य प्राधिकरणांची देणी आणि

मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क इ. सिहत सर्व खर्च सोसावे लागतील. ६) **स्रक्षित धनको** प्रस्तावित मिळकतीच्या संबंधात कोणत्याही प्राधिकरणाकडून किंवा प्रचलित असलेल्या कोणत्याही अन्य कायद्यांतर्गत कोणतीही परवानगी/एनओसी मिळविण्याची किंवा असलेल्या कोणत्याही थकीत पाणी/वीज देयके, मिळकत कर किंवा अन्य आकार यांची जबाबदारी घेणार

७) कोणतेही कारण न देता कोणताही किंवा सर्व प्रस्ताव/बोली स्वीकारणे किंवा फेटाळण्याचे किंवा विक्री तहकूब/रद्द करण्याचे किंवा कोणत्याही पूर्व सचनेशिवाय विक्रीच्या कोणत्याही शर्ती सुधारण्याचे निर्विवाद अधिकार प्राधिकत अधिकाऱ्यांना आहेत.

मिळकतींवरील कोणत्याही भारांची माहिती नाही. इच्छुक पक्षकारांनी त्यांची खात्री होण्यासाठी स्वत: मिळकतींची पडताळणी करावी. उपरोक्त मिळकतींच्या सक्षमता/हक्कांच्या संबंधात सुरक्षित धनको कोणतही हमी देत नाहीत किंवा कोणतेही अभिवेदन करत नाहीत. पुढील कोणत्याही माहिती करिता श्री. संतोष अगसकर (९८२११७५६१८) किंवा श्री. राकेश चिपटे (९८३३७३४९३४) यांना वरील

कर्जदार/सह–कर्जदार/जामीनदार/गहाणकार यांना याद्वारे लिलावापूर्वी आजतागायत व्याज आणि अनुषंगिक परिव्यय यासह उपरोक्त रक्कम प्रदान करण्यासाठी अधिसूचित करण्यात येत आहे, कसूर केल्यास, उपरोक्त गहाण मिळकतींचा लिलाव केला जाईल आणि उर्वरित येणे थकबाकी असल्यास

ठिकाण: मुंबई दिनांक: ०७.०९.२०२०

मे. रेलिगेयर फिनवेस्ट लिमिटेड (स्रक्षित धनको)

लिमिटेडच्या शेअर प्रमाणपत्र क्र. ३८ अंतर्गत विभिन्न Notice of the meeting can also be viewed at www.firstobjectindia.com क्र. १८६ ते १९० धारक ५ शेअर्स च्यासह त्याला संपर्क क्र. राजश्री भगत ८८७९६१६००९ Any query/ grievance connected with the voting by electronic means may be addressed to helpdesk.evoting@cdslindia.com मे. दिवेकर भागवत आणि कं. करीता

केलेली सर्व्हिस प्रोव्हायडर ची वेबसाईट http://sbi.auctiontiger.net लिंकचा संदर्भ घ्यावा.

दिनांक : ०५.०९.२०२० ठिकाण : ठाणे स्टेट बँक ऑफ इंडिया

> G. G. DANDEKAR MACHINE WORKS LIMITED Regd. Office: 211/A, MIDC Butibori Industrial Area, Village Kinhi, Tal. Hingana, Dist. Nagpur - 441122

Disclosure Requirements) Regulations, 2015, read with the SEBI Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020, to transact the business as set out in the Notice of AGM.

September 2020 (both days inclusive) for the purpose of AGM.

Rules, 2014 and as amended from time to time, Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 and Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India including amendments thereunder, the Company is providing the facility to its members holding shares as on 21stSeptember 2020, being cut-oft date, to exercise their right to vote on all resolutions set forth in the Notice of AGM. The members may cast their votes using an electronic

 The remote e-voting period commences on Friday, 25th September 2020 (9.00 a.m. IST) and ends on Sunday, 27th September 2020 (5.00 p.m. IST).

Password) based login for casting the votes on the e-voting system of NSDL

The manner of registration of e-mail addresses of those Members whose email addresses are not registered with the Company/the 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 at designated email IDs: evoting@nsdl.co.in

Place : Nagpur Date: 06th September, 2020

लिलाव/विक्री

Sayalee Yengul

Company Secretary

दिवसांत सुरक्षित धनकोंना कर्ज रकमेची परतफेड करण्यात खालील कर्जदारांनी कसूर केली. अधिकारांचा वापर करून ३०/०६/२०१७ रोजी खालीलप्रमाणे गहाण मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा घेतला

प्रक्रियेमार्फत ''जसे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे,'' ''जे काही आहे'' या तत्वावर परिशिष्टातील मिळकती विकण्याचे ठरविले आहे.

प्लॉट क्र. ईएल६३/६४, तळ मजला, मेस्ट्रोस मेडलीन एसएल इलेक्ट्रोनिक झोन, नवी मुंबई-४०० ७१० पैसे बावन मात्र) २९.०८.२०१६ रोजीस सह त्यावरील पुढील व्याज.

चौ. फू.) चे सर्व ते भाग आणि विभाग.

विक्रीच्या अटी आणि शर्ती:

विक्री/लिलावासाठी बोली'' असे स्पष्टपणे लिहिलेल्या एका मोहोरबंद पाकिटातून सादर करावी. ३) मोहोरबंद बोलींना २३/०९/२०२० **रोजी द. ११.०० वा.** उघडण्यात येईल आणि त्यानंतर पात्र बोलीदारांना प्रस्ताव किंमत वाढविण्यासाठी

८) त्यांच्या सर्वोत्तम माहिती आणि समजुतीप्रमाणे, "स्रक्षित धनकोंना" केवळ "स्रक्षित धनकोंच्या" भारांव्यतिरिक्त विकल्या जाणाऱ्या

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ९(१) अन्वये १५ दिवसांची वैधानिक सूचना

ती व्याज/खर्चासह वसूल केली जाईल. प्राधिकृत अधिकारी

epaper. freepressiournal in

Office of M/s. Assistant Commissioner, M/W Ward 1st Floor, M West Ward Office Bldg., Sharadbhau Acharya, Chembur, Mumbai-400 071 Tel. No. (Office) 02225225000 No.: PCO/MW/85/A Dt. 04.9.2020

NOTICE

Applications are invited from registered Sahakari/ Berojgar Seva Sahakari Sansthas, for providing Volunteers to render Insecticidal treatment at Building Construction sites for five months in M-West ward.

Interested Sansthas should download applications on M.C.G.M. portal http://portal.mcgm.gov.in or contact at the office of the Pest Control Officer, (Office address Office of the Pest Control Officer, M West Ward Office Bldg., Sharadbhau Acharya Chembur, Mumbai-400 071, Tel. No. (Office) 02225225000.

The last date for submission of appliations at the office of Pest Control Officer 22.09.2020 before 04.00 P.M. on working days.

Sd/

PRO/638/ADV/2020-21

Assistant Commissioner M West Ward

Avoid self medication

INDERGIRI FINANCE LIMITED

CIN: L65923MH1995PLC161968

Regd. Office: Office No 327, 3rd Fl, Goyal Trade Centre, Near Sona Talkies, Shantivan, Borivali (East), Mumbai-400066, Website: www.indergiri.com, Phone: 022-2828 0515 NOTICE OF 26th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING

INFORMATION AND BOOK CLOSURE Notice is hereby given that the 26" Annual General Meeting ('AGM') of Members of Indergin Finance Limited ('Company') will be held on Tuesday, September 29, 2020 at 10.00 a.m. a Shreyas Bungalow No. 70/74 Ground Floor, Near Gorai Bridge Bus, Stop, Gorai Link Road Borivali (West) Mumbai 400092 to transact the business as set forth in the AGM Notice date September 5, 2020 ("AGM Notice").

The AGM Notice and Annual Report (i.e. Directors' report, Auditors report and Financial Statements) for the year 2019-20 have been emailed to the Members whose email ID's are registered with the Company/Depository Participant(s) and printed copy have been sent by permitted mode on September 5 2020 to Members at their registered address, who have no registered their email ID's. AGM Notice and Annual Report for the year 2019-20 are also available on the website of the Company at www.indergiri.com/investors.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended) ["SEBI Listing Regulations"], Members are Provided with the facility to cast their votes on all resolutions set fort in the AGM Notice using electronic voting system from a place other than the venue of the AGM('remote e-voting'). The Company has engaged the services of National Securities Depository Limited(NSDL) to provide remote e-voting facility.

All the Members are hereby informed that:

1. Remote e-voting shall commence on Saturday, September 26, 2020 at 9.00 A.M.(IST) and shall end on Monday, September 28, 2020 at 5.00 P.M. (IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL for e-voting thereafter.

. Once the vote on the resolution is cast electronically by the Member, the Member shall not be able to change it subsequently. 3. The Members holding shares of the Company either in physical or in dematerialized form as o

cut-off date i.e. 22nd September 2020 ("Cut-Off Date") shall be entitled to avail the facility of

remote e-voting.

Any person who acquires shares of the Company and becomes Member of the Company after dispatch of AGM Notice and holding shares as on the cut-off date i.e. September 22, 2020 ma obtain User ID and Password by sending a request toevoting@nsdl.co. In orkishan1107@hotmail.com, ramjeet226@gmail.com or to the Company's Registrar

. The facility for voting through ballot/ polling paper shall be made available at the venue of AGN The Members who will be attending the AGM and who have not cast their vote through remote e-voting shall be able to exercise their voting rights at AGM. The Members who have alread cast their vote through remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to castheir vote again at the AGM.

In case of any queries pertaining to e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available on www.evoting.nsdl.comor contact at Toll Free No. 1800222990/ Helpdesk@nsdl.co.inln case of any grievance connected with e-voting, Members may Contact Amit Vishal - 022-24994360 c Mr.Ramjeet Yadav, Company Secretaryat <u>ramjeet226@gmail.com</u>,Tel No.: +91-22-28280515. Book Closure: Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, and SEB Listing Regulations, 2015, notice is hereby given that the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Tuesday, September 22, 2020 to Tuesday September 29, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM.

By the Order of the Board For Indergiri Finance Limited

Place: Mumbai Date : 5th September 2020

Ramieet Yaday

CARINA FINVEST LIMITED

CIN: U67120MH1996PLC101364

Registered Office: 52, 5th Floor, Maker Tower - F, Cuffe Parade, Mumbai 400 005.

NOTICE

Notice is hereby given that the 24^{th} Annual General Meeting (AGM) of Members of CARINA FINVEST LIMITED will be held on Tuesday, 29^{th} September, 2020 at 2:00 p.m. to transact the business as set out in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its circular dated May 05, 2020 read with circular dated April 08,2020 and April 13,2020 (collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of the AGM through VC/ OAVM, without physical presence of the Members at a common venue. In compliance with these MCA Circulars and the relevant provisions of Companies Act, 2013, the AGM of the Company will be held through VC/ OAVM.

The Notice of the AGM along with the Annual Report 2019-20 is being sent only through electronic mode to those Members whose email address are registered with the Company/ Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars. The requirements of sending Physical copy of the Notices of the 24th AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars. Members may note that the Notice of AGM and Annual report 2019-20 is available on the website of CDSL www.evotingindia.com Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining AGM are provided in the Notice of AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions set out in the notice of the AGM. Additionally, Company is providing facility of voting through e-voting system during the AGM (e-voting). The members who have cast their votes by e-voting by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again. Those members who shall be present in the meeting through VC/OAVM and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote during the AGM ("e-voting").

Only those members, whose names are recorded in the Register of Members maintained by the Depositories as on the cut-off date September 22, 2020 may cast

Members who have not registered their e-mail addresses are requested to register the same with M/s. Freedom Registry Limited / Depositories.

The details of remote e-voting are given below:

The remote e-voting period commences on Friday, September 25, 2020 (9.00 a.m. IST) and ends on Monday, September 28, 2020 (5:00 p.m. IST). During this period shareholders' of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. September 22, 2020 may cast their

Instructions for Shareholders for E-Voting During the AGM are as under:-

- 1. The procedure for e-Voting on the day of the AGM is same as the instructions
- 2. Only those shareholders, who are present in the AGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system available during the AGM.
- AGM and if the same shareholders have not participated in the meeting through VC/OAVM facility, then the votes cast by such shareholders shall be considered invalid as the facility of e-voting during the meeting is available only to the shareholders attending the meeting.

3. If any Votes are cast by the shareholders through the e-voting available during the

4. Shareholders who have voted through Remote e-Voting will be eligible to attend the AGM. However, they will not be eligible to vote at the AGM.

Process for those Shareholders whose Email Addresses are not registered with the Depositories for obtaining Login Credentials for E-Voting for the Resolutions proposed

- 1. For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self atte Aadhar Card) by email to Company/RTA email id.
- 2. For Demat shareholders, please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to Company/RTA email id.
- Unit: Carina Finvest Limited REGISTRAR & SHARE TRANSFER AGENT

3. Contact details for grievance:

Place: Mumbai

Date: September 07, 2020

Freedom Registry Ltd. Plot No. 101/102, 19th Street, MIDC Industrial Area, Satpur, Nashik – 422007 Tel No: (0253) 2354032 Fax No: (0253) 2351126.

By Order of the Board of Directors For CARINA FINVEST LIMITED

Harshavardhan B. Doshi



Shri Jayant Kunverji Salia was joint owner and jointly holding Flat No. 1, Ground Floor, A Wing, Building No. 1, Shree Krishna Complex Co-operative Housing Society Ltd., Western Express Highway, Borivali East, Mumbai-400 066 purchased vide registered Agreement for Sale dt. 24.3.2005 bearing No. BDR6-2147-2005 with his brother Mr. Ravindra K Salia. Shri Jayant Kunverji Salia died on 05.09.2019 and Smt. Padma Jayant Salia predeceased on 25.7.2017. That Smt. Hillari Tejas Gala as daughter and legal heirs of Shri Jayant Kunverji Salia have applied for transfer of membership of deceased in record of Society.

Any person/s having any claims or objections from the heirs or other claimant/objector to transfer of the said shares and interest of the deceased in the capital/property of the society within a period of 15 days from the date of publication of this notice to the Society and undersigned, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objection for transfer of shares and interest of the deceased member as provided under the bye-laws of the society and if any, person/s having right as a legal heirs fails to lodge claim within the above stipulated period shall be considered and treated as deliberately/voluntarily abandoned, waived and given up all their rights on the expiry of this stipulated notice period.

Date: 7/9/2020 Place: Mumbai Yatin Nagin Shah Advocate High Court B.Com.,LL.M. Navin Nagar 1, Tank Lane, Santacruz (W), Mumbai 400054 Mob: 9869075337



(Multi State Scheduled Co-operative Bank)

Recovery Department, Everest Annex, Above Dwarka Hotel, Near Dombivli Railway Station, Dombivli (West)- 421 202.

NOTICE OF AUCTION SALE (Subsequent Sale)

Sale by Public Auction under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security nterest Act, 2002 (SARFAESI ACT) and the Rules made thereunder of the below mentioned property mortgaged to Dombivli Nagari Sahakari Bank Limited (the Bank) by the guarantor, Mrs. Anusaya alias Popti Indal Naik for the advances granted to M/s. Anusaya Cottex Pvt. Limited for the recovery of Rs. 5,24,16,840=75 (Rupees Five Crore Twenty Four Lakh Sixteen Thousand Eight Hundred Forty & Paise Seventy Five only) as on 31.10.2015 plus further interest at the contractual rate from 01.11.2015 and the cost, charges and expenses till the recovery of loan. Bank is having physical possession of the said Secured Assets.

Sr. No		Reserve Price (Rs. in Lakhs)	Earnest Money Deposit (EMD) (Rs. in Lakhs)	Date & Time of Inspection	Date & Time of Auction
1.	N.A. Land northern side bandh-East-West land adm. 2H-63R [1H-85R + 0H-78-Pot Kharaba] out of total land adm. 5H-26R [3H-69R 1H-57R-Pot Kharaba] bearing Gat No. 112 Hissa No. 1 of Village Malkhede, TalukaJamner, District Jalgaon together-with all the right of easement, approaches, Internal Road, way etc. attach thereto.		2.50	17.09.2020 10.00 a. m. to 3.00 p. m.	30.09.2020 11.00 a. m. onwards

Place of Auction : Dombivli Nagari Sahakari Bank Ltd., Recovery Department at Everest Annex, 1⁵ Floor, Above Dwarka Hotel, Near Dombivli Railway Station, Dombivli (West), District Thane-421 202

TERMS AND CONDITIONS :-

www.navshakti.co.in

किंमत ३ रुपये

The Bid form and the terms and conditions of the Sale can be obtained from Recovery Dept. at abovementione address on any working days between 10.00 am and 4.00 pm on payment of Rs. 1000/- (Non Refundable).

The Bidder will have to participate in person for the bid on the day of auction and the Bid in sealed envelope along with EMD mentioned here-in-above by way of RTGS/NEFT, or Pay Order/Demand Draft of any Nationalized or Scheduled Bank drawn in favour of Dombiyli Nagari Sahakari Bank Limited payable at Mumbai should reach to the Authorized Officer at Dombivli Nagari Sahakari Bank Ltd., Recovery Dept. on or before 29/09/2020 before 5.00 p.m. Bid without EMD and/or below reserve price will not be entertained. The sealed envelopes of Bid will be opened at the place and time of the Auction.

The Bidder will have to submit self attested photo copy of KYC documents like Pan Card/proof of residence along with Original for verification and one Passport size photograph

Sale of property is strictly on "AS IS WHERE IS BASIS AND AS IS WHAT IS BASIS" and the intending bidders may make on their own enquiries as regards any claim, charges, taxes, levies, dues and/or any other liability accrued against the property, if any. The same shall be borne by the successful bidder. The present accrued liabilities, if any on the property are not known to the Bank.

In the Auction process Bidding will start from the highest Bid Amount received by the Authorized Officer and

thereafter bidder will be allowed to enhance Bid by minimum of Rs. 25,000/-(Rupees Twenty Five Thousand only). The successful bidder will have to pay 25% of the bid amount (Inclusive of EMD) immediately upon acceptance of his Bid i.e. on the same day or not later than 5.00 p.m. of the next working day and the balance amount within 15 days

from the date of auction. In case of successful bidder fails to pay the 25% of the bid amount as mentioned in clause (6) above, the earnest money deposited by him shall be forfeited and the sale shall be treated as cancelled. Similarly, Bank shall forfeit the

25% of the bid amount if the bidder fails to pay the balance 75% amount within 15 days from the date of auction. On confirmation of sale and pursuant to compliance of the terms of the payment, the Authorized Officer will issue Sale Certificate in favour of the successful Bidder as per Security Interest (Enforcement) Rules 2002 and the successful Bidder will bear all taxes, stamp duty, Registration fees, and incidental expenses, for getting the Sale Certificate registered in the name of successful bidder. The Authorized Officer will hand over the possession of the

subject property to the purchaser only on receipt of the entire bid amount. The Authorized Officer reserves the right to accept or reject any offer/bid or postpone/cancel the auction without assigning any reason and also to modify the terms and conditions of sale without prior notice

D. The intending bidders can contact the Authorized officer over the Telephone Nos. (0251)-2494853 Mobile No: 9870995625/9870995654.

lace: Mumbai Date: 07.09.2020



(Multi State Scheduled Bank)

Recovery Department, Everest Annex, Above Dwarka Hotel, Near Dombivli Railway Station, Dombivli (West)- 421 202. Telephone No. (0251)-2494853, website: www.dnsbank.in, E-mail: recovery@dnsb.co.in

Auction Sale Notice for sale of the immoveable properties of the Bank (Non Banking Assets)

Notice is hereby given that the below described immovable properties which are owned and possessed by the Bank as "Non Banking Assets" will be sold in auction on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis on the following terms and conditions:

Sr. No.	Description of the Property		eserve Price s. in Lakhs)		nest Money (EMD) in Lakhs)	Date & Time of Inspection	Date & Time of Auction	
1.	N. A. Plot Nos. 19, 28 & 35 (sanctioned lay out) adm. 216 Sq. Mtrs., 195.50 Sq. Mtrs. & 155 Sq. Mtrs. respectively out of Gat No. $8/2/A/2$ of Village Kusumbe-Khurd, Taluka & District Jalgaon, together-with all the rights of easement, approaches, Internal road, way etc., attached thereto.	dy && tt,						
2.	N. A. Plot Nos. 4, 5, 9 & 10 adm.198 Sq. Mtrs., 324 Sq. Mtrs., 268 Sq. Mtrs. & 240 Sq. Mtrs. respectively Out of Gat Nos. 19 & 20 of Village Manyarkhede, Taluka & District Jalgaon, together-with all the rights of easement, approaches, Internal road, way etc., attached thereto.							
3.	N. A. Land Northern side land adm.122.05 Sq. Mtrs. Out of Plot No. 3, of Survey No. 40 Hissa No. 7, of Village Mehrun, Taluka & District Jalgaon, along—with Residential Bunglow adm. 77.00 Sq. Mtrs. (built-up) with Terrace Together-with one Tube Well and right of common staircase, etc.		≻ 150.00	1	15.00	16/09/2020 10.00 a.m. to 3.00 p.m.	30/09/2020 11.30 a.m. onwards	
4.	N. A. Plot No. 60 (sanctioned lay out) adm. 280.50 Sq. Mtrs. Out of Survey No. 271 of Village Mehrun, Taluka & District Jalgaon, together-with all the rights of easement, approaches, Internal road, way etc., attached thereto.							

Place of Auction: - Dombivli Nagari Sahakari Bank Ltd., Recovery Department at Everest Annex, 1st Floor, Above Dwarka Hotel, Near Dombivli Railway Station, Dombivli (West), District Thane-421 202.

TERMS AND CONDITIONS:-The Bid forms containing the terms and conditions of the Sale are available in Bank's Recovery Department on any working

day between 10.00 am and 4.00 pm and can be obtained on payment of Rs. 1000/-(Non Refundable).

The duly filled in Bid form in sealed envelope along with the EMD as mentioned herein above by way of "Pay Order"/ "Demand Draft" of any Nationalized or Scheduled Bank, drawn in favour of Dombivli Nagari Sahakari Bank Limited, payable at Mumbai should reach the Chief Manager at Recovery Department, Dombivli on or before 29/09/2020 before 5.00 p.m. The EMD can also be remitted by NEFT/RTGS with the Bank. The details of the Bank Account may be obtained from the undersigned. The Bidders, along with bid form shall submit self attested photocopies of KYC documents and proof of residence viz. Pan

Card/Adhar etc. and one Passport size photograph and shall produce originals thereof at the time of auction for verification The sealed envelopes of Bids will be opened at the place and time of the auction as mentioned herein above. The Bids withou

EMD or below the reserve price or not conforming to the terms & conditions of sale will not be entertained. The Bidders must participate in the auction in person. However, if the bidder has authorized any person to participate on his/her/its behalf, then such authorized person must produce Authority Letter/Board Resolution issued by the bidder in his/her

The Sale of the properties will be strictly on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis and Any statutory and other dues payable and due on the properties shall be borne by the Purchaser. The Bidding will start from the highest Bid Amount received. Thereafter the bid can be improved by minimum of Rs. 1,00,000/-

(Runees One Lakh only) The amount of EMD paid by the successful bidder will be adjusted towards the sale price and the EMD of the remaining bidders

will be returned without interest. The successful bidder shall deposit 25% of the bid amount (inclusive of EMD) immediately upon acceptance of his/her/its Bid i.e. on the same day or not later than 5.00 p.m. of the next working day and the balance 75% of the bid amount shall be paid

0. In case the successful bidder fails to pay 25% of the bid amount as mentioned in clause (9) above, the earnest money deposited by him/her shall be forfeited and the sale shall be treated as cancelled. Similarly, if the successful bidder fails to pay the balance 75% of the bid amount within 15 days from the date of auction, the Bank will forfeit the 25% of the bid amount deposited by him/her. I. The successful bidder shall deduct 1% of the sale price as TDS in the name of the Bank and remit the same to Income Tax

within 15 days from the date of auction.

Date : 07.09.2020

Place : Mumbai

Department within stipulated time. PAN Number of the Bank as 'Deductee' will be shared with the successful bidder after completion of bidding. Soon after payment of TDS as above, the Successful bidder shall submit a copy of Challan-cum-Statement of Form No. 26QB to the Bank. 2. After receipt of entire bid amount as mentioned in clause (9) above and Form No.26QB, the Bank will execute the Sale Deed in

favour of the successful Bidder, which would be registered in the office of concerned Sub-Registrar at the cost and expenses of the successful Bidder. 13. The possession of the property will be handed over to the Purchaser only after receipt of the entire bid amount within stipulate

14. The Bank reserves its right to reject any or all of the offers/bids or postpone/cancel the auction without assigning any reasor

whatsoever and also to modify the terms and conditions of sale without prior notice. The Revisions, Clarifications Corrigendum, Addendum, if any, shall be posted at Bank's website www.dnsbank.in and the bidders should regularly visit this website to keep themselves updated 5. For further details/enquiries, the interested bidders may contact the undersigned on Telephone No. (0251)-2494853/Mobile

Nos. 9870995625/9870995654. Chief Manage DOMBIVLI NAGARI SAHAKARI BANK LTD.

STEPHANOTIS FINANCE LIMITED

(Formerly known as VORA Constructions Ltd) CIN: L45200MH1985PLC036089

As per Schedule III Division III

Regd Off: 3, Ground Floor, Durga Chembers, Veena Industrial Estate, Off Veera Desai Road,

Andheri (West) Mumbai Mumbai City MH 400053.

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER ENDED 30TH JUNE, 2020**

por constant in annual in							
Sr. Particulars		Quarter Ended			Twelve Months Ended		
Failiculais	30-Jun-20	31-Mar-20	30-Jun-19	31-Mar-20	31-Mar-19		
CONTINUING OPERATION	(Unaudited)	Refer Note 5	(Unaudited)	(Audited)	(Audited)		
CONTINUING OPERATION		(Audited)			(Restated)		
Total Revenue from Operation	18.17	14.63	84.25	184.62	362.94		
Profit/(Loss) before Exceptional Items and Tax	(0.21)	(105.68)	67.02	16.17	125.26		
Profit/(Loss) before Tax (after Exceptional Items)	(0.21)	(105.68)	67.02	16.17	125.26		
Profit/(Loss) after Exceptional Items and Tax							
Total Comprehensive Income for the period (after tax)	(13.13)	(67.55)	45.74	5.15	61.03		
Paid -up Equity Share Capital							
(Face Value of Rs. 10/- each)	644.94	644.94	644.94	644.94	644.94		
Earning per Equity Share							
(1) Basic	(0.00)	(1.39)	0.88	0.19	1.40		
(2) Diluted	(0.00)	(1.39)	0.88	0.19	1.40		
	Profit/(Loss) before Exceptional Items and Tax Profit/(Loss) before Tax (after Exceptional Items) Profit/(Loss) after Exceptional Items and Tax Total Comprehensive Income for the period (after tax) Paid -up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each) Earning per Equity Share (1) Basic	CONTINUING OPERATION CONTINUING OPERATION CONTINUING OPERATION CONTINUING OPERATION 18.17	CONTINUING OPERATION CONTINUING OPERATION	CONTINUING OPERATION CUnaudited Refer Note 5 (Audited) CUnaudited CUnaudi	CONTINUING OPERATION CONTINUING OPERATION		

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEB (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the websites of the Stock Exchange(s) and Company's website.

By Order of the Board For Stephanotis Finance Limited

PLACE: MUMBAI DATE: 4th September 2020 Sureshbabu Malge Mananging Director DIN: 01481222

(Rs. In Lakhs)

SARTHAK INDUSTRIES LIMITED

CIN: L99999MH1982PLC136834

Regd. Office: ROOM NO. 4, ANNA BHUVAN, 3RD FLOOR, 87C DEVJI RATANSI MARG,
DANA BUNDER, MUMBAI, (Maharashtra) 400009,

Phone: 022 23486740, Email: sarthakindustries@yahoo.in, website: www.sarthakindustries.com

NOTICE OF 36TH ANNUAL GENERAL MEETING TO BE CONVENED THROUGH VIDEO CONFERENCING (VC) AND OTHER AUDITO VISUAL MEANS (OAVM), E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

This is in continuation to our earlier communication dated 31st August, 2020, whereby Members of the Company were informed that in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act") read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. , 17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Rules framed there under and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ["SEBI (LODR) Regulations" read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May,2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), the Board of Directors decided to convene the 36th Annual General Meeting ("AGM") of the Company on Monday, 28th September, 2020 at 5:00 P.M. (IST) through Video Conferencing ('VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility, without the physical presence of the Members at a common venue, to transact the business as set out in the Notice of 36th AGM. The said MCA & SEBI Circulars has granted relaxations to the Companies, with respect to printing and dispatching of physical copies of Annual reports to Shareholders.

The Notice of 36th AGM and Annual Report of the Company for the Financial Year ended 31st March, 2020 along with login details for joining the 36th AGM through VC/OAVM facility including e-voting has been sent on Saturday, 05th September, 2020 through e-mail to all those Members whose e-mail address were registered with the Company or Registrar and Share Transfer Agent or with their respective Depository Participants ("DP") in accordance with the MCA Circulars and SEBI Circular, and the same are also available on Company's website (www.sarthakindustries.com), Stock Exchange's website (www.bseindia.com) and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) (www.evotingindia.com).

Notice is also hereby given pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 ("Act") and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations and other applicable rules framed there under that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, 21st September, 2020 to Monday, 28th September, 2020 (Both days inclusive) for the purpose of 36th Annual General Meeting Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management &

Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members with the facility to

exercise their right to vote on the agenda items as stated in the notice of the 36th AGM by electronically through remote e-voting (prior to AGM) and e-voting (during the AGM) through the e-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL). The details pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and the relevant Rules prescribed there under are as

- $1. \quad \text{The business may be transacted through voting by electronic means}. \\$
- 2. Date and time of commencement of remote e-voting: Friday, 25th September, 2020 from 09.00 A.M.
- 3. Date and time of end of remote e-voting: Sunday, 27th September, 2020 at 5.00 P.M.
- 4. Cut-Off Date: Monday, 21st September, 2020.
- 5. Any person, who acquires shares of the company and has become a member of the company after dispatch of notice and holding shares as on the cut-off date i.e. Monday, 21st September, 2020 may obtain the login ID and Password by sending an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com by mentioning his Folio No./DP ID and Client ID No. However, if any Member is already registered with CDSL for remote e-voting, then he can use his existing User ID and Password for casting his vote. If he forgets his password, he can reset password by using "Forget User Details/Password" option available on www.evotingindia.com or contact CDSL at the following Toll Free no.1800225533.
- E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5.00 p.m. on Sunday, 27th September, 2020
- 7. The facility for voting through electronic means shall be made available at the AGM and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting through e-voting.
- The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast
- 9. Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date of Monday 21st September, 2020 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM venue. 10. Once the vote on a resolution is cast by the member, he/she shall not be allowed to change it subsequently
- 11. The Notice of the 36th AGM and the Annual Report for the financial year 2019-20 is also available on the Company's website www.sarthakindustries.com and on the website of CDSL (www.evotingindia.com).

12. The shareholders may contact Company Secretary of the company for any grievances connected with electronic voting. Mr. Amit Jain

BRAND CONCEPTS LIMITED

(Company Secretary)
SARTHAK INDUSTRIES LIMITED
Corporate Office: 214,Trade Centre, South Tukoganj Indore (M.P.)-452001 Tel: 0731-2527949

CIN: L51909MH2007PLC174702

By order of the Board FOR SARTHAK INDUSTRIES LIMITED Email id- sarthakindustries@yahoo.in

Date: 6th September, 2020 Place: Indore

6 BRAND

Authorized Office

Regd. Office: Lotus Star, Plot No. D-5, Road No. 20, Marol MIDC, Andheri East Mumbai - 400093 (MH) E-mail: swati.gupta@brandconcepts.in; Website: www.brandconcepts.in

Notice of 13th Annual General Meeting, Book Closure and E-Voting Information The 13th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on Tuesday, 29th September, 2020 at 10.30 am IST, in compliance with all applicable provision of Companies Act, 2013 and Rules made thereunder and Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015, read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, and other applicable circulars issued by the Ministry of

reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013. In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the standalone financial statements for the financial year 2019-20, along with Boards' Report, Auditors Report and other documents required to be attached thereto, have been sent on 07th September, 2020 to the members of the Company whose email address are registered with Company/ Depository Participant(s). The aforesaid documents are also available on the Company's website at www.brandconcepts.in and on the website of Stock Exchanges, i.e. National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, respectively, and on the website of Company's Registrar and Transfer

Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as "relevant circulars"), to transact the business set out in the Notice

calling AGM. Members will be able to attend the AGM through VC/OAVM. Members participating through the VC /OAVM shall be

Agent, Big share Services Private Limited at www.bigshareonline.com The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection without any fee by the members from the date of circulation of this Notice upto the date of AGM. Members seeking to inspect such documents can send an email to swati.gupta@brandconcepts.in.

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 members are provided with the facility to cast their vote electronically through remote e-voting (prior to AGM) and e-voting (during the AGM) services provided by CDSL on all resolutions set forth in the Notice of the 13th AGM.

The remote e-voting shall commence on Saturday, 26th, September, 2020 (9.00 am. IST) and end on Monday 28th, September, 2020. During this period, members may cast their vote electronically. Thereafter, the remote e-voting module shall be disabled by CDSL for voting Members who have casted their votes by remote e-voting prior to the AGM may also participate in the AGM through VC/OAVM facility

but shall not be entitled to cast their vote again through e-voting facility available during the AGM. Detailed instruction for remote evoting, joining the AGM and e-voting during the AGM is provided in Notice of 13th AGM. Mrs. Manju Mundra, Practicing Company Secretary, (M.No. 4431 COP 3454) has been appointed to scrutinize the remote e-voting

process in a fair and transparent manner. Voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Tuesday, 22ndSeptember, 2020 ("Cut-off Date"), A person, whose name is recorded in the Register of Members or in Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date shall only be entitled to join the AGM, avail the remote e-voting and e-voting facility during the AGM. A person who ceases to be a member as on Cut-off date should treat this notice for information

Any person who becomes the member of the Company after the date of dispatch of this Notice of 13th AGM and holding shares as on the Cut-off date, may obtain the Login ID and Password by following the instruction as mentioned in the Notice of AGM or sending request to https://www.evotingindia.com/.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022- 23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542)

Registration of email ID and Bank Account details:

In case the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar & Share Transfer Agent ``RTA"/Depositories, log and the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar & Share Transfer Agent ``RTA"/Depositories, log and the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar & Share Transfer Agent ``RTA"/Depositories, log and the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar & Share Transfer Agent ``RTA"/Depositories, log and the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar ``RTA"/Depositories, log and the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar ``RTA"/Depositories, log and the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar ``RTA"/Depositories, log and the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar ``RTA"/Depositories and the shareholder is a shareholder of the shareholder is a shareholder of the shareholder is a shareholder of the shareholder of the shareholder is a shareholder of the shareholder of thin details for e-voting are being sent on the registered email address

In case the shareholder has not registered his/her/their email address with the Company/its RTA/Depositories and or not updated the Bank Account mandate for receipt of dividend, the following instructions to be followed:

(i) In respect of the Members holding shares in the physical form, the bank details obtained from the R&TA will be used for the purpose of distribution of dividend through various approved/ permissible electronic mode of payment. Any query related to dividend or any request regarding change/update in the address or bank details should be directed to R&TA at info@bigshareonline.com, Contact No. 022-62638200/269; Fax: 022-62638299 (ii) In the case of Shares held in Demat mode:

The shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the email address and bank account details in the

For BRAND CONCEPTS LIMITED Prateek Maheshwari Chairman & Managing Director DIN:00039340

Date: September 07, 2020 Place: Mumbai

demat account as per the process

Amit Jain

Company Secretary